

**Inviting applications for Quality Council of India**

The Quality Council of India (QCI) is an autonomous body set up by the Government of India in collaboration with premier industry bodies with DPIIT, Ministry of Commerce and Industry as its nodal point. QCI establishes and operates the national accreditation structure and promotes quality through various certification and accreditation programs. QCI works across multiple sectors, including manufacturing, services, healthcare, education, and more, to enhance competitiveness and quality in Indian industries.

**QCI is looking for high-caliber professionals (on a contractual basis) across two positions:**

- Chief Financial Officer (CFO) [No. of post - 1]
- Assistant Secretary General (ASG) [No. of post - 2; 1 for Strategy and Growth and 1 for Monitoring and Information]

Interested candidates must submit their resume/CV and a cover letter highlighting their relevant experience and qualifications to hr@qcin.org by **December 20, 2023, 5:00 pm. Please mention "CFO-QCI" or "ASG-QCI" in the subject line as per the application.** Only shortlisted candidates will be contacted.

The details are available at <https://qcin.org/work-with-us/>

QCI reserves the right to cancel/withdraw/amend the advertisement without assigning any reasons.

HR & Admn., QCI

QCI's Boards and Divisions

**NOTICE**

**GANESHA ECOSPHERE LIMITED**

Registered Office: Village Raipur, Kagi Road, Dist Kanpur Dehat, Kanpur, Uttar Pradesh, 208024

NOTICE is hereby given that the certificate for the GANESHA ECOSPHERE LIMITED as detailed below has been lost / mislaid and the holders of the said securities / applicants have applied to the company to issue duplicate certificate. Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at the registered office within 15 days from the date, else the company will proceed to issue duplicate without further intimation.

Names of holders	Kind of Securities & face value	No of Securities	Folio No	Certificate No	Distinctive Nos
K Panduranga Kamath	Equity share Rs. 10	100	34903	00044927	1030451/1030550
		100	34903	00044927	4440381/4440480
		100	34903	00040080	3960873/3960972
		100	34903	00040103	3963173/3963272
		100	34916	00040735	4025144/4025243

UDUPI 28.11.2023 K PANDURANGA KAMATH

**TENDER NOTICE (E-Tendering Mode Only)**

Online E-Bids are invited for Cargo Handling at CFS Dronagiri (DRTA), Navi Mumbai (Maharashtra) for Five (04+1) years.

Tender No	CON/AREA-II/DRTA/CARGO/HT07/2023
Estimated Cost	Rs 42,58,36,583/- (Inclusive of GST) for Five (04+1) years
Date of Sale (On Line)	From 28.11.2023 at 15:00 hrs. to 18.12.2023 (up to 16:00 hrs.)
Pre Bid Meeting	On 04.12.2023 up to 15:00 hrs.
Last Date & Time of submission	On 19.12.2023 up to 16:00 hrs.
Date & Time of Opening	On 20.12.2023 at 15:30 hrs.

For eligibility criteria and other details please log on to [www.concorindia.com](http://www.concorindia.com) or [eprocure.gov.in](http://eprocure.gov.in) or [www.tenderwizard.com/CCIL](http://www.tenderwizard.com/CCIL). Bidders are requested to visit the website regularly. For complete details log on to [www.tenderwizard.com/CCIL](http://www.tenderwizard.com/CCIL).

Executive Director/Area-II

**SHARP INDIA LIMITED**

Registered Office : Gat No. 686/4, Koregoan Bhima, Taluka Shirur, Dist : Pune - 412216

Phone No. : 02137 - 670000/0102 Fax No. : 02137 - 252453 Website : [www.sharpindialimited.com](http://www.sharpindialimited.com)

CIN : L36759MH1985PLC036759

**Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023**

₹ in lakhs

Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	3.90	17.00	6.77	25.33
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary Items)	(402.88)	(351.70)	(1,574.80)	(1,470.82)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary Items)	(402.88)	(351.70)	(1,574.80)	(1,470.82)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary Items)	(402.88)	(351.70)	(1,574.80)	(1,470.82)
5	Total comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(402.88)	(351.70)	(1,574.80)	(1,470.82)
6	Equity Share Capital	2,594.40	2,594.40	2,594.40	2,594.40
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(10,797.45)	(9,262.94)	(10,797.45)	(9,262.94)
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualized in respect of quarterly results)				
	1) Basic	(1.55)	(1.36)	(6.07)	(5.67)
	2) Diluted	(1.55)	(1.36)	(6.07)	(5.67)

**Qualified opinion expressed by Statutory Auditor on Standalone Financial Results.**

We draw your attention to Note No. 4 to the financial results which states that the Company has ceased business operations from the financial year ended March 31, 2016 and incurred Net Loss of Rs. 402.88 Lakhs and Rs. 1574.80 Lakhs for the quarter and year ended March 31, 2023 respectively and accumulated losses aggregate to Rs. 12,943.94 Lakhs as of March 31, 2023. There is no production of LED TVs from April, 2015 and of Air Conditioners since June, 2015 onwards in the absence of any orders. There is a significant doubt whether the company would be able to continue as a going concern due to material uncertainties in respect of commencement of production and other operations pertaining to it, mobilisation of human and other resources, revival of sales and services, establishing supply chain and also on account of current economic scenario. However, the management considers the going concern assumption as appropriate in view of certain service agreements with group companies and continued financial and operational support from holding company; though it may take longer duration than anticipated for the revival of operations of the Company.

Significant time has been elapsed after cessation of the production activity and in the absence of Board approved business plan and scheme of revival, the impact on the financial results which have been prepared by the management under going concern assumption, cannot be ascertained.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results are available on the Stock Exchange website- [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and website of the company - [www.sharpindialimited.com](http://www.sharpindialimited.com)

For Sharp India Limited  
Masahiko Nakagawasi  
Managing Director  
DIN: 05274985

Place : Pune  
Date : November 27, 2023

**REMSONS INDUSTRIES LIMITED**

CIN: L51900MH1971PLC015141

Regd. Office: 401, 4th Floor, Gladdiola, Hanuman Road, Vile Parle (East), Mumbai - 400057, Maharashtra, India. Tel No: (022) 26113883, 26262100; Email id: [corporate@remsons.com](mailto:corporate@remsons.com); Website: [www.remsons.com](http://www.remsons.com)

**NOTICE OF 01/2023-24 EXTRAORDINARY GENERAL MEETING OF THE MEMBERS OF THE COMPANY AND INFORMATION OF E-VOTING**

Pursuant to the provisions of Section 100, 101 and 108 of the Companies Act, 2013 (Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that:

- The 01/2023-24 Extraordinary General Meeting ("EGM") of the members of the Company will be held on **Wednesday, 20<sup>th</sup> December, 2023 at 11:30 A.M. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue to transact the businesses as set out in the Notice of the EGM dated 22<sup>nd</sup> November, 2023 in accordance with the General Circular No. 09/2023 dated 25<sup>th</sup> September, 2023 read with Circulars nos. 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular number SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated 12<sup>th</sup> May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") in this regard.
- The proceedings of the EGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company situated at 401, 4<sup>th</sup> Floor, Gladdiola, Hanuman Road, Vile Parle (East), Mumbai - 400057, Maharashtra, India which shall be the deemed venue of the EGM. Members desirous of attending EGM through VC/OAVM may attend the EGM by following the procedure prescribed in the EGM Notice dated 22<sup>nd</sup> November, 2023. Members participating in the EGM through VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
- In compliance with the Act, the rules made thereunder and applicable circulars issued by the MCA and the SEBI, the Notice of the EGM along with Explanatory Statement have been sent through electronic mode only to all those members who have registered their e-mail address with the respective Depository Participants or the Company or its Registrar and Share Transfer Agents ("RTA") viz. Link Intime India Private Limited. The said Notice convening EGM is also available on the website of the Company viz. [www.remsons.com](http://www.remsons.com), website of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited viz. [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") viz. [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).
- The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes on the resolutions as set out in Notice of EGM. Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date i.e. Wednesday, 13<sup>th</sup> December, 2023 may cast their vote electronically on the Special Business as set out in the Notice of the EGM through electronic voting system of the CDSL from a place other than venue of the EGM (remote e-voting). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during EGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting / e-voting during the EGM is provided in the Notice of EGM.
- All the members are informed that:
  - the Special businesses as set out in the Notice of the EGM may be transacted through voting by electronic means i.e. remote e-voting and e-voting during the EGM;
  - the remote e-voting shall commence on Sunday, 17<sup>th</sup> December, 2023 at 9:00 A.M.;
  - the remote e-voting shall end on Tuesday, 19<sup>th</sup> December, 2023 at 5:00 P.M.;
  - the cut-off date for determining the eligibility of members to attend and vote for the EGM is Wednesday, 13<sup>th</sup> September, 2023;
  - any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice of the EGM and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, 13<sup>th</sup> December, 2023 may obtain the user ID and password by sending a request at [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or [rlt.hr@remsons.com](mailto:rlt.hr@remsons.com);
  - members may note that:
    - the remote e-voting module shall be disabled by the CDSL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the aforesaid date and time and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently;
    - the facility for e-voting will also be available during the EGM;
    - the members who have cast their vote by remote e-voting facility prior to EGM may also participate in the EGM through VC / OAVM but shall not be allowed to cast vote again during the EGM; and
    - a person whose name is recorded in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to attend the EGM and avail the facility of remote e-voting as well as e-voting during the EGM through e-voting system.
- The detailed manner of remote e-voting and e-voting by the members holding shares in dematerialized mode and in physical mode and for the members who have not registered their e-mail address is provided in the Notice of the EGM.

For queries / grievances pertaining to remote e-voting and joining the AGM through VC / OAVM or e-voting during the EGM, please contact to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25<sup>th</sup> Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or call on 022-2305 8542 / 43. Members may also write to the Company Secretary and Compliance Officer of the Company at [cs@remsons.com](mailto:cs@remsons.com).

For REMSONS INDUSTRIES LTD.  
Sd/-  
ROHIT DARJI  
Company Secretary & Compliance Officer  
Membership No: A37077

Place: Mumbai  
Date: 27<sup>th</sup> November, 2023

**XMSE METROPOLITAN STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED**

Registered Office: 205(A), 2nd floor, Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction, L.B.S Road, Kurla (West), Mumbai - 400070  
Tel. 91 22 6112 9000, Website: [www.msx.in](http://www.msx.in) Email id: [secretarial@msx.in](mailto:secretarial@msx.in)  
CIN: U65999MH2008PLC185856

**NOTICE OF THE 15TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM") of shareholders of Metropolitan Stock Exchange of India Limited ("the Company") will be held on **Wednesday, December 20, 2023 at 2:00 P.M. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") at 205(A), 2nd floor, Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction, L.B.S Road, Kurla (West), Mumbai - 400070, to transact the businesses as set out in the Notice of the meeting without the presence of physical quorum.

The Notice along with the Annual Report 2022-23 is being sent only through electronic mode on Tuesday, November 28, 2023 to all shareholders of the Company whose email addresses were registered with the Depository Participant(s). The Annual Report containing the Notice is available on the website of the Company at <https://www.msx.in/about-us/financials> and on the website of National Securities Depositories Limited ("NSDL") <https://www.evoting.nsdl.com>.

The Company has provided to its Members, the facility to cast their vote electronically, during the following period, through the e-voting services provided by NSDL.

Commencement of remote e-voting:	Sunday, November 17, 2023 from 9:00 AM (IST)
Conclusion of remote e-voting	Tuesday, November 19, 2023 at 5:00 PM (IST)

The remote e-voting shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote beyond said date and time. In addition to the above, the facility of e-voting shall also be made available at the AGM for the Members who have not already cast their vote prior to the AGM by e-voting.

Shareholders, as on cut-off date, will be able to attend the AGM through VC using the electronic platform provided by NSDL. The detailed instructions for e-voting and participating through VC are provided in the Notice of the AGM.

Any person who becomes Member of the Company after sending the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date may download the Notice of the AGM and follow the procedure for remote e-voting/ attending the AGM through VC/e-voting at the AGM as mentioned in the Notice of the AGM.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of <https://www.evoting.nsdl.com> (NSDL Website) or contact NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013 or call on the toll-free number(s): 1800 1020 990/1800 224 430 or send a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in).

Helpdesk for individual Members for any technical issues related to login through Depository i.e., NSDL and CDSL:

Login Type	Helpdesk Details
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or call at toll free no.: 1800 1020 990 or 1800 224 430
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at <a href="mailto:helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or contact at 1800 22 55 33

For Metropolitan Stock Exchange of India Limited  
Sd/-  
Durgesh Kadam  
Head - Legal & Company Secretary  
Membership No. F8496

Place: Mumbai  
Date: November 28, 2023

**IFCI LIMITED**

Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place New Delhi-110 019  
Tel: 011-232900 / 41792800  
Fax: 011-2623201  
E-mail: [compliance@icfi.com](mailto:compliance@icfi.com)  
Website: [www.icfi.com](http://www.icfi.com)  
CIN : L74899DL1993GOI0853677

**NOTICE TO SHAREHOLDERS**

Notice is hereby given that the Thirtieth (30<sup>th</sup>) Annual General Meeting (AGM) of the Members of the Company has been scheduled to be held on **Wednesday, December 20, 2023 at 11:30 A.M. (IST)**, through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with applicable Circulars issued in this regard, to transact the business as set out in the Notice calling the 30<sup>th</sup> AGM.

The Annual Report including the Notice calling 30<sup>th</sup> AGM has been sent in electronic mode to the Shareholders and other persons so entitled, whose e-mail IDs are registered with their Depository Participant(s)/Company/Registrar and Transfer Agent (R&TA). The Annual Report inter-alia including Notice calling 30<sup>th</sup> AGM is available on the website of the Company i.e. [www.icfi.com](http://www.icfi.com), on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL), being the E-voting Service Provider (ESP) at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com). All documents referred to in the Notice calling 30<sup>th</sup> AGM are open for inspection through electronic mode on all working days except Saturdays, Sundays and Holidays, between 11:00 A.M. to 01:00 P.M. (IST), upto the date of this AGM.

In terms of provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions/Regulations, as applicable, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, December 14, 2023 to Wednesday, December 20, 2023 (both days inclusive) for the purpose of the 30<sup>th</sup> AGM of the Company.

Pursuant to Section 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members facility to cast their votes by electronic voting system from a place other than the venue of the Meeting (remote e-voting) on all the resolutions placed before the shareholders at the AGM. Kindly refer to the Notice calling 30<sup>th</sup> AGM with regard to instruction for e-voting. The remote e-voting period commences on Sunday, December 17, 2023 at 9:00 A.M. (IST) and ends on Tuesday, December 19, 2023 at 5:00 P.M. (IST). The E-voting module shall be disabled by CDSL thereafter. Any person who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of Notice, may obtain login ID and Password for remote e-voting by following the procedures as mentioned in the Notice calling the 30<sup>th</sup> AGM.

The cut-off date for the purpose of remote e-voting has been fixed for Wednesday, December 13, 2023. Those Members holding shares either in physical or demat mode as on the cut-off date only are entitled to vote through remote e-voting or e-voting at the AGM.

The facility for e-voting shall be made available at the AGM and Members attending the Meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the AGM through e-voting as per the manner prescribed in the AGM Notice. Members who have cast their vote by remote e-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again. In case of voting by both modes, votes cast through remote e-voting will be considered.

In case of any query/grievance(s) connected with the electronic voting (both remote e-voting and e-voting at the AGM), Members may contact Shri Rakesh Dalvi, Senior Manager, Central Depository Services (India) Ltd., A wing, 25<sup>th</sup> Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai-400 013 at 1800225533 or may write an e-mail to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com)

For IFCI Limited  
Sd/-  
(Priyanka Sharma)  
Company Secretary

Date: November 28, 2023  
Place: New Delhi

**SHRIRAM FINANCE LIMITED**

(Formerly known as Shiram Transport Finance Company Limited)

Corporate Identity No. (CIN): L65191TN1979PLC007874

Regd. Office: Sri Towers, Plot No. 14A, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032, Tamil Nadu, India.  
Tel No: +91 44 4852 4666 Website: [www.shriramfinance.in](http://www.shriramfinance.in) Email id: [customersupport@shriramfinance.in](mailto:customersupport@shriramfinance.in) Toll Free No.: 18001034959

**AMENDMENT IN THE TERMS AND CONDITIONS GOVERNING ACCEPTANCE OF DEPOSITS UNDER FIXED INVESTMENT PLAN (FIP)**

Pursuant to the amendment in the terms and conditions of Fixed Investment Plan (FIP) as approved by the Board of Directors on November 26, 2023, the Company will accept deposits under Fixed Investment Plan (FIP) also from resident non-individual depositors with effect from **November 28, 2023**.

Amendment in the terms and conditions are as follows:

- Sole Proprietary Firms**  
For opening an account in the name of a sole proprietor firm, Customer Due Diligence of the individual (proprietor) shall be carried out as mentioned in 'Individuals' section above.  
In addition, any two of the following documents shall be obtained as a proof of business/activity in the name of the proprietary firm.
    - Registration certificate including Udyam Registration Certificate (URC) issued by the Government
    - Certificate/licence issued by the municipal authorities under Shop and Establishment Act
    - Sales and Income Tax Returns (not just the acknowledgment) in the name of the sole proprietor where the firm's income is reflected, duly authenticated/acknowledged by the Income Tax authorities
    - CST/VAT/GST Certificate
    - Certificate/Registration document issued by Sales Tax/Service Tax/Professional Tax authorities
    - IEC (Importer Exporter Code) issued to the proprietary concern by the office of DGFT or Licence/certificate of practice issued in the name of the proprietary concern by any professional body incorporated under the statute
    - Utility bills such as electricity, water, and landline telephone bills in the name of the entity.
  - Company**  
For opening an account in the name of the Company, certified copies of each of the following documents shall be required:
    - Certificate of incorporation.
    - Memorandum and Articles of Association.
    - Board Resolution authorizing placement of the deposit and for execution of the necessary documents in favour of Shriram Finance Limited.
    - Permanent Account Number of the company.
    - Proof of identity and address (KYC documents) of the Beneficial Owner(s) and the Authorized Officer signing the Application on behalf of the Company.
    - Shareholding pattern duly signed by the Authorized person / Auditor / Company Secretary of the company and the details of the names of the Directors of the Company
    - The names of the relevant persons holding senior management position.
    - The registered office and the principal place of its business, if it is different.
  - Partnership Firm**  
Certified copies of each of the following documents shall be required:
    - Registration certificate
    - Partnership deed
    - Permanent Account Number of the partnership firm.
    - Proof of identity and address (KYC documents) of the Beneficial Owner(s) and the Authorized Officer signing the Application on behalf of the Partnership firm.
    - The names of all the Partners
    - Address of the Registered Office and the Principal place of its business, if it is different
  - Hindu Undivided Family (HUF)**
    - HUF PAN Card copy
    - Deed of declaration of HUF
    - Proof of identity and address (KYC document) of the Karta.
    - Pass sheet / Bank statement of the HUF reflecting the name and address of the HUF
  - Trust and Foundations**  
Certified copies of each of the following documents shall be required:
    - Registration certificate
    - Trust deed
    - Permanent Account Number or Form No. 60 as defined in Income-tax Rules, 1962 of the trust (Please refer point 10(b)).
    - Proof of identity and address (as per KYC mentioned for individuals) of the beneficial owner, managers, officers or employees, as the case may be, holding an attorney to transact on its behalf of the trust.
    - The names of the beneficiaries, trustees, settlor, protector if any, and authors of the trust
    - The address of the registered office of the trust
    - List of trustees and Proof of identity and address (as per KYC mentioned for individuals), for those discharging role as trustee and authorized to transact on behalf of the trust.
  - Unincorporated Association / Body of Individuals**
    - Resolution of the managing body of such Association or Body of Individuals.
    - Power of attorney to transact on its behalf.
    - Permanent Account Number or Form No. 60 as defined in Income-tax Rules, 1962 of the unincorporated association or a body of individuals (Please refer point 10(b)).
    - Proof of identity and address (as per KYC documents mentioned for individuals) of beneficial owner, managers, officers or employees, as the case may be holding the power of attorney to transact the business on behalf of the Unincorporated association or Body of Individuals.
    - Such information as may be required to collectively establish the legal existence of such an association or body of individuals
  - Judicial persons not covered above (societies, universities and local bodies like village panchayats)**
    - Document showing name of the person authorized to act on behalf of the entity;
    - Proof of identity and address (as per KYC documents mentioned for individuals) of the person who is holding the power of attorney to transact on its behalf.
    - Permanent Account Number
    - Such information as may be required to establish the legal existence of such an entity/judicial person.
  - Reserve Bank of India has mandated financial institutions to share KYC information to a Central KYC registry (CKYCR) who shall allot a unique KYC number. Depositor(s) are requested to share the unique number upon receipt of the same.
  - Deposits made by Trusts/Societies/AOPs/BOIs in the nature of Charitable Institution registered under Section 12A of the Income Tax Act, does not qualify as investments prescribed u/s 11(5) of the Act.
  - The FIP is not open for Non-Resident Indians and Foreign Nationals.
- This advertisement is in furtherance to the statutory advertisement published by the Company in 'Financial Express' and 'Makkal Kural' on November 18, 2023 as per the Non-Banking Financial Companies and Miscellaneous Non-Banking Companies (Advertisement) Rules, 1977. Other terms and conditions of acceptance of deposits under Fixed Investment Plan (FIP) shall remain unchanged.
- For and on behalf of Board of Directors of **Shriram Finance Limited**  
(Formerly known as Shiram Transport Finance Company Limited)  
Sd/-  
Y. S. Chakravarti  
Managing Director & CEO  
(DIN : 00052308)
- Place : Mumbai  
Date : November 27, 2023

**THE BUSINESS DAILY.**

**FINANCIAL EXPRESS**

**FOR DAILY BUSINESS.**

[financialexpress.com](http://financialexpress.com)



